

Up. 4, 2, 5. — Vgl. caus. von ली.
 — intens. लौलपीति P. 7, 3, 94, Sch. sinnlos herausschwätzen AV. 6, 111, 1. सुरा पीवा सक्क लालपत घ्रासते KĀTH. 12, 12. wehklagen, jammern: लालप्यते R. 5, 13, 35. MBh. 3, 748. लालप्यमान 1, 3603. 4168. 6357. 7, 113. 8, 4620. R. 2, 73, 45. R. GORR. 2, 78, 23. 108, 16. 6, 82, 123. MĀRK. P. 74, 36. एवं लालप्यतस्तस्य MBh. 1, 968. 13, 470. लालप्यैव सकरूपम् 3, 10200. wiederholt unreden: लालप्मानमेकैकं जरितो च पुनः पुनः 1, 8449.
 — घनु s. अनुलाप.
 — घप ablängnen, läugnien: संश्रुत्य च तपस्विभ्यः सत्त्वे वै यद्दल्लि-
 णाम् । तां चापलपताम् (imper.) R. 2, 73, 24. शतमपलपति P. 4, 3, 44, Sch. KULL. zu M. 8, 139. तदनुभवसिद्धमपलपतो गजनिमीलिकैव ŚĀH. D. 124, 3. 6. राजदेयमपलपितम् unterschlagen KULL. zu M. 8, 400. — Vgl. घप-
 लाप fig. und caus. von ली.
 — घमि schwätzen —, sprechen über AIT. BR. 6, 33. ÇĀÑH. BR. 30, 5. ÇĀÑH. zu BṚH. ĀR. UP. S. 148. — Vgl. घमिलाप, घमीलापलप, निरभिलप्य.
 — घा anreden, sich unterhalten mit: घर्हं ह्यरण्ये कथमकमेका वा-
 मालपये निरता स्वधर्मे MBh. 3, 15604. Spr. 1749. MĀRK. P. 33, 31. मञ्जू-
 पास्था भियान्योऽन्यस्पर्श लब्धापि नालपन् KATHĀS. 4, 63. एवं तपोराल-
 पतोः 37, 177. एवमन्योऽन्यमालप्य 66, 38. युष्माभिः सममालप्य कथं नु
 कित्तैरिहम् । सकालपिष्यामि पुनः 121, 105. घ्रातिः सकालपन् RĀGA-TAR.
 3, 210. sprechen, reden: घ्रालपतः सुमधुरं धार्तराष्ट्राः (d. i. हेसाः) HARIV.
 8608. घ्रालपती (so ist zu lesen) KATHĀS. 47, 112. उच्छिष्टे नालपेत्किं-
 चित् MĀRK. P. 34, 30. न भूय घ्रालपेत् SADDH. P. 4, 16, a. चचांसि — घ्रा-
 ल-
 पन् — तानि तानि ताः zu ihnen NALOD. 2, 12. तत्र योऽन्यत्कर्मणः साधु
 मन्येन्मोघं (so die ed. Bomb.) तस्यालपितं दुर्बलस्य eine Unterredung
 mit dem MBh. 3, 816. — Vgl. घ्रालपन, घ्रालति, घ्रालाप, घ्रालापिन्. —
 caus. sich mit Jmd (acc.) in eine Unterhaltung einlassen Spr. 312, 2221.
 PAÑKĀT. 207, 13. 242, 13. zu Jmd (acc.) sprechen BHĀG. P. 10, 90, 24. —
 Vgl. घ्रालापन (auch in den Nachträgen).
 — समा sich unterhalten mit (acc.) ŚĀH. D. 207, 5.
 — उद्द caus. Jmd (acc.) lieblosen ÇĀK. Cu. 134, 8 (उपलालपन् die an-
 dere Recension). MĀRK. P. 27, 1. 76, 3. 7. — Vgl. उद्दालप, उद्दालपन (in
 den Nachträgen, wo zu verbessern ist: das Liebkosen), उद्दालपिन् fig. und
 caus. von ली.
 — प्र (unbedacht) herausreden, schwätzen, faseln TBn. 2, 2, 10, 3. ल-
 पुवात्प्रलपामहे MBh. 13, 6884. लोकेनेति निर्गलं प्रलपता Spr. 2033.
 उन्मत्तात्प्रलपतः 3334. ÇĀK. 23, 14. KATHĀS. 94, 104. PRAB. 30, 5. KUALAJ.
 140, a. DhŪRTAS. 81, 3. schwätzen so v. a. sich unterhalten BHĀG. P. 10,
 32, 1. eine Rede vorbringen, sprechen BHĀG. 3, 9. MBh. 14, 33. न तत्र प्र-
 लपेत्प्राज्ञो बधिरेषिव गापनः Spr. 4773. यावद्दसौ न क्रथंचित्प्रलपन्विर-
 मति PAÑKĀT. 93, 16. 94, 12. ausrufen: शिव शिव शिविति प्रलपतः Spr.
 309. wehklagen PAÑKĀT. 73, 25. wehklagend Etwas sprechen, — erzählen:
 घ्रातार्हं प्रलपामीद्म् MBh. 3, 1203. वधमप्रतिव्रयम् R. 2, 64, 1. wehklagend
 anrufen: प्रलपती स्म पाण्डवान् MBh. 2, 2339. प्रलपित wehklagend ge-
 sprochen: वचो वैदेहीति (oder वै देहीति) प्रतिपदमुद्भ्रु प्रलपितम् ŚĀH.
 D. 114, 4. n. Geschwätz, Gerede: सुप्तप्रलपितानि KĀM. NITIS. 11, 65. किं
 वृथा प्रलपितेन PAÑKĀT. 146, 1. किं बहुना प्रलपितेन 162, 7. Wehklage:
 घ्राक्रन्दः प्रलपितं श्रुचा ŚĀH. D. 472. PAÑKĀT. 224, 16. — Vgl. उन्मत्तप्र-

लपित, प्रलपन, प्रलाप, प्रलापिन्. — caus. zum Sprechen veranlassen:
 तथापि ह्येहः प्रलापयति MRĀKĪH. 86, 14. — Vgl. प्रलापन.

— विप्र 1) sich ausführlich aussprechen: विप्रलप्त Auseinanderset-
 zung, Erörterung: न चेन्मोघं विप्रलप्तं ममेद्म् MBh. 12, 1038. 1040. —
 2) wehklagen, jammern: इति विप्रलपन् इत्येवं विलपन् ed. Bomb.) MBh.
 7, 2527. 14, 2022. — Vgl. विप्रलाप.

— वि unverständliche —, klägliche Töne ausstossen, jammern AV
 1, 7, 3. उतेव मन्ता विलपन्नपायति 6, 20, 1. MBh. 1, 5902. 3, 1203 (विलपि-
 प्यामि). 2269. 2360. 2371. 2381. 2412. 2422. 2500. 4, 1115 (विलपिष्यतः
 partic. fut.). HARIV. 4839 (विलपती). R. 1, 1, 52. 2, 21, 1. 26, 19. 30, 22.
 39, 3. 47, 12. 73, 17. 76, 5. 4, 24, 40 (विलपती). SUVR. 1, 118, 16. fig. 2, 384,
 12. RAGH. 8, 43. KUMĀRAS. 4, 4. Spr. 1807. KATHĀS. 16, 51. Git. 3, 6. MĀRK.
 P. 14, 64. 22, 24. 61, 73. PAÑKĀT. 23, 18. 29, 15. 33, 13. HIT. 20, 13. 42, 16.
 123, 20. BHĀṬṬ. 6, 11. विलसुम् R. 4, 20, 2. विलपामहे R. ed. Bomb. 6, 95,
 26. विलपमान MBh. 3, 2867. R. 2, 13, 10. 73, 18. 44. विलप्यन् wehkla-
 gend MBh. 7, 2681. wehklagend sprechen, mit acc.: विललापेद्म् MBh.
 2, 2343. एवमादीनि 2574. विलपति प्रियां प्रति wehklagt über RAGH. 8, 69.
 bewehklagen: सुत्म् R. 1, 1, 33 (35 GORR.). 2, 48, 26. RĀGA-TAR. 6, 206. वि-
 लपित n. Klage, Jammer Nir. 3, 2. MBh. 3, 2436. R. 2, 39, 40 (38, 50
 GORR.). 44, 2. 77, 19. R. GORR. 2, 79, 35. 4, 61, 27. 7, 24, 23. — 2) vielfach
 sprechen: एवं तेषां विलपतां विप्राणां विविधा गिरः MBh. 1, 7049. वि-
 लेपुः कोकिलाः — मधुराणि विचित्राणि HARIV. 8369 (vgl. 7673). — Vgl.
 विलाप. — caus. Jmd (acc.) wehklagen —, jammern machen P. 1, 4, 52,
 VĀRTT. 3, Sch. AV. 1, 7, 2. 6. viel reden lassen, med. BHĀṬṬ. 8, 83.

— प्रवि s. प्रविलापिन्.

— सम् 1) sich unterhalten DAÇAK. 39, 5. — 2) benennen: सकल इति
 संलप्यते SARVADARÇANAS. 83, 17. — caus. Jmd anreden: संलापितानां म-
 धुरैर्वचोभिः Spr. 3077. — Vgl. संलाप figg.

2. लप् (= 1. लप्) nom. ag. in घमीलापलप.

लपन (von 1. लप्) n. Mund AK. 2, 6, 2, 40. H. 572. HALĀ. 2, 363. —
 Vgl. वक्त und वदन.

लपित (wie eben) 1) adj. und n. s. u. 1. लप्. — 2) f. घ्रा N. pr. einer
 ÇĀrṅgikā (eines best. Vogels), mit der Mandapāla sich begattete,
 MBh. 1, 8347. figg.

लपेटिका f. N. pr. eines Wallfahrtsortes MBh. 3, 8157.

लपेत m. N. des Dämons einer best. Kinderkrankheit PĀR. GAṆH. 1, 16.

लप्सिका Bez. eines best. Gerichts: समिता सर्पिषा भृष्टा शर्करा पयसि
 लिपेत् । तस्मिन्धनोक्ते न्यस्येन्नवङ्गमरिचादिकम् ॥ सिद्धिषा लप्सिका
 ह्याता BHĀVAPR. im ÇKDR. — Vgl. लापशी und लापशो bei MOLESW.

लप्सुद् n. = कूर्च Bocksbart Schol. zu KĀTJ. ÇR. 16, 1, 38.

लप्सुर्दिन् adj. bärtig, vom Bock TS. 5, 6, 16, 1. ÇĀT. Br. 6, 2, 2, 6. 15.
 KĀTJ. ÇR. 16, 1, 38.

लप्स्यन् n. der Form und dem Zusammenhange nach ein nom. act.,
 interpoliert und gewiss unrichtig Nir. 4, 10.

लर्ब m. Wachtel VS. 24, 24. मूलक Wachtellied heisst nach einer Le-
 gende das Lied RV. 10, 119. Nir. 7, 2. Daher Aindra Laba als Lied-
 verfasser genannt RV. ANUKR. लव Perdix chinensis RĀGAN. im ÇKDR.
 — Vgl. लाव.